CORPORATE OFFICE: 2nd Floor, A Wing, Fortune Avirahi, Jambli Galli Jain Derasar Lane, Borivali (W), Mumbai - 400 092.

+91-22-5070 5050 / 2898 2133 / 7912 / 7914

compliance@heranba.com

0

www.heranba.co.in CIN No.L24231GJ1992PLC017315



Date: February 01, 2023

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001, Scrip Code: 543266 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor Plot no. C/I, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra(E), Mumbai - 400 051. Symbol: HERANBA

Sub: Newspaper Publication of Financial Statements/Results for Quarter ended December 31, 2022

We refer to our Letter dated January 30, 2023 wherein we informed that the Financial Statements/ Result for the Quarter ended December 31, 2022 were published in (1) Financial Express – (Ahmedabad) dated January 29, 2023 and (2) Financial Express – (Ahmedabad in Gujarati) dated January 29, 2023.

Further we wish to further inform that the financial statement for the quarter ended December 31, 2022 have also been published in the following newspaper(s):

- 1. Financial Express (Mumbai) dated January 29, 2023
- 2. Mumbai Lakshadweep– (Mumbai in Marathi) dated January 29, 2023 along with Sudhhipatrak in Marathi published in Mumbai Lakshadweep (Marathi) dated January 31, 2023.

The extract(s) of the aforesaid Newspaper Publication are enclosed herewith.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking you, Yours Faithfully, Heranba Industries Limited

Abdul Latif Company Secretary and Compliance Officer Membership No.: A17009 Date: February 01, 2023 Place: Mumbai

Enclosed as above.



3

FE SUNDAY

BMW to launch 16 cars

7 Reserves (excluding Revaluation Reserve)

8 Security Premium Account

Govt forms 3 appellate tribunals to look into user grievance against social media

FE BUREAU

New Delhi, January 28

THE GOVERNMENT HAS formed three grievance appellate committees (GACs) with three members each to look into the complaints of users of social media firms like Twitter, Facebook and other such platforms. The online platform where the users can file their grievances will be operational from March 1, keeping in view the transition period and other technical requirements of the intermediaries, the ministry of electronics and information technology (MeitY) said.

The notification comes three months after the government tweaked the IT rules for setting up such GACs. These committees will address complaints by users relating to blocking of content or accounts by the grievance redressal officers of the social media firms concerned, within a period of thirty days of receiving them.

"The need for GAC was created due to large number of grievances being left unaddressed or unsatisfactorily addressed by internet intermediaries. GAC is expected to create a culture of responsiveness amongst all internet platforms and intermediaries towards their consumers," MeitY said in a release.

As per the framework, each of the three GACs will have a chairperson, two whole-time members from different government entities and retired senior executives from the industry for a term of three years from the date of assumption of office.

The first panel will be chaired by the chief executive officer of the Indian Cyber Crime Coordination Centre under the ministry of home affairs. The whole-time members in the panel include Ashutosh Shukla,



Sunil Soni, former chief general manager and chief information officer of Punjab National Bank.

The second panel will be chaired by the joint secretary in charge of the Policy and Administration Division in the ministry of information and broadcasting. It will include Sunil Kumar Gupta, retired former director of Personnel services at Indian Navy and Kavindra Sharma, former vice-president of consulting at L&T Infotech.

The third panel will be chaired by Kavita Bhatia, a senior scientist at the ministry of electronics and information technology. Sanjay Goel, former traffic service officer of the Indian Railways, and Krishnagiri Ragothamarao, former managing director and chief executive officer of IDBI Intech, have been appointed as the whole-time members of the panel.

The government had first talked about constituting GACs in June last year but had said that if the industry came up with a self-regulating mechanism, then it was willing to consider that instead. However,

ing mechanism failed due to lack of unanimity amongst all the players.

Some of the concerns raised by the experts on the GACs structure include the presence of government officials in the GAC working group, possibility of censoring of speech and freedom of speech threat, compliance over-burden on intermediaries, and absence of rules regarding proceedings of GACs.

As per the new IT rules, a social media company will have to remove any misinformation and ille-

gal content which is obscene, pornographic, invades another's privacy, insulting or harassing on the basis of gender, racially or ethnically objectionable, relating or encouraging money laundering or gambling, among others, within 72 hours of receiving the complaint. Last year, the minister

of information technology and electronics Rajeev Chandrasekhar also warned the companies of losing access to their safe harbor status on not complying with the IT rules. Currently, under Section 79 of ITAct 2000, intermediaries are protected from any legal prosecution related to content on their platforms. If they lose the safe harbor status, they will lose that legal immunity for the content posted on

and two bikes in 2023 **VIKRAM CHAUDHARY**

New Delhi, January 28

BMW INDIA, WHICH in 2022 posted the highest-ever car sales in its history – with 11,981 cars sold (11,268 BMW brand and 713 MINI) — is confident that 2023 will be another record year.

Vikram Pawah, president, BMW Group India, told FE that the brand will launch 16 cars and two motorcycles in 2023, adding that there is increasing customer interest in its five electrified models, and all its existing cars continue to be in high demand.

RELIANCE POWER LIMITED

CIN: L40101MH1995PLC084687 Reliance Registered Office: Reliance Centre, Ground Floor, 19, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001. Tel: 91 22 43031000 Fax : 91 22 43033166 Website: www.reliancepower.co.in, Email: reliancepower.investors@relianceada.com

A. Extract of the Consolidated Financial Results for the Quarter Ended December 31, 2022 **Rupees in lakhs**

				ipees III lakiis
Sr.		Quarte	Year Ended	
No.	Particulars	December	December	March
	Turneolars	31, 2022	31, 2021	31, 2022
		Unaudited	Restated	Restated
1	Total Revenue	1,93,629	1,85,893	7,68,673
2	Profit before exceptional items and tax	(19,004)	(4,113)	(87,949)
3	Net Profit for the year before tax (after exceptional items)	(19,004)	(4,113)	(87,949)
4	Net Profit/ (Loss) for the year after tax (after exceptional items)	(29,154)	(9,722)	(96,400)
5	Total Comprehensive Income for the year	(24,517)	(5,519)	(91,364)
6	Paid-up Equity Share Capital (Par value of Rs. 10 each)	3,62,866	3,40,013	3,40,013
7	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)			
	(for continuing and discontinuing operation)			
	(a) Basic (Rs.)	(0.857)*	(0.306)*	(2.984)
	(b) Diluted (Rs.)	(0.857)*	(0.307)*	(2.984)
	(Not annualised for quarter ended)			
B	. Extract of the Standalone Financial Results for the	Quarter Ende	ed Decembe	r 31, 2022
				pees in lakhs
Sr.		Quarte	r Ended	Year Ended
No.	Particulars	December	December	March
	Turneoluis	31, 2022	31, 2021	31, 2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Revenue	3,300	3,976	18,406
2	Profit / (Loss) before exceptional items and tax	(8,491)	(7,220)	(27,040)
3	Profit / (Loss) before tax (after exceptional items)	(8,491)	(7,220)	(27,040)
4	Profit / (Loss) after tax (after exceptional items)	(8,491)	(7,220)	(27,732)
5	Total Comprehensive Income/ (Loss)	(8,491)	(7,220)	(48,713)
6	Paid up Equity Share Capital	3,62,866	3,40,013	3,40,013

VIRINCHI LIMITED

ECONOMY

Regd office: 8-2-672 / 5 & 6, 4" Floor, Ilyas Mohammed Khan Estate, Road No. 1, Banjara Hills, Hyderabad-500 034, Telangana. Tel: 040-4819 9999 Email: investors@virinchi.com Web: www.virinchi.com CIN:L72200TG1990PLC011104

NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given pursuant to Section 108, Section 110 and all other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, the General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, the General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, the General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, the General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, the General Circular No. 03/2022 dated May 5, 2022 and the General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), read with Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and pursuant to other applicable laws and regulations, that the Resolution is proposed to be passed by the Members of the Company through Postal Ballot by remote e-voting process ("E-Voting") for seeking approval of Members of the Company for Issue of 2,00,00,000 Convertible Equity Warrants on Preferential basis to certain identified Promoter/Promoter Group and Non-Promoter/Public persons and entities as a (Special Resolution).

On Saturday, the January 28, 2023, the Company has sent the Notice of Postal Ballot along with the Login ID and password to the Members for e-voting who have registered their e-mail id's with Depository Participant(s) or with the Company.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Vinay Babu Gade, Company Secretary in Practice as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process.

Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has appointed Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing evoting facility to enable the Members to cast their votes electronically. The detailed procedure for e-voting is provided in the Note No. 12 of the Notice of Postal Ballot. Members are requested to note that the e-voting shall commence from 9:00 a.m. (IST) on Monday. January 30, 2023 and end on 5:00 p.m. (IST) on Tuesday, February 28, 2023. The evoting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

In accordance with the above mentioned Circulars, physical copies of the Notice of Postal Ballot along with Postal Ballot Forms and Pre-paid Business Reply Envelope will not be sent to the Members. The communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only.

The voting rights of Members shall be reckoned as on Friday, January 20, 2023, which is the cut-off date. A person who becomes a Member after the Cut-off date shall treat this notice for information purpose only. The copy of the Postal Ballot Notice is available on the Company's website at <u>www.virinchi.com</u>, website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at https://www.evotingindia.com/ Members who have not received the Postal Ballot Notice may download it from the above nentioned websites or write to the Company at investors@virinchi.com

Please note that the voting beyond 5:00 PM (IST) on Tuesday, February 28, 2023 will not be valid and also shall not be allowed beyond the said date

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company RTA at investors@virinchi.com, info@aarthiconsultants.com along with the copy of the

a retired Indian Police Service officer and the industry's initiative for a self-regulattheir platforms.

NTPC profit rises by 5% to ₹4,854 crore

RAJAT MISHRA New Delhi, January 28

STATE-OWNED POWER giant, NTPC on Satur day reported a 5% rise in its consolidated ne profit to ₹4,854.36 crore for the Decembe quarter, owing to higher revenue.

The company's consolidated net profit wa ₹4,626.11 crore in the same quarter last year The total income rose to ₹44,989.21 cror in Q3FY23 from ₹33,783.62 crore in the year

ago period. NTPC's operating profit, calculated as earn ings before interest, taxes, depreciation an

amortization (Ebitda), rose 36% year-on-yea to ₹13,239 crore, but the operating margi dipped to 31.97%.

DCB Bank net up 51% on strong loan growth AJAY RAMANATHAN Mumbai, January 28

DCB BANK'S NET profit rose 51% year-on-year in the December quarter due to strong growth in its loans and a writeback of provisions.

The bank's bottomline came at ₹114 crore in October-December, up 2% on a sequential basis.

The bank's advances rose 21% year-on-year to ₹32,966 crore as on December 31.

Net interest income rose 29.3% year-onyear to ₹446 crore in the quarter under review, led by the growth in advances. Deposits rose 23% year-on-year to

	Material Management Department						
E-Procure	E-Procurement ADVT.TENDER NoticeNo. E-04/2023, Dt.25-01-2023						
Tender No	Item Description	Quantity	Due Dat				
27231022	Terminal for T.M.	955 Nos	14-02-2				
27231820	Secondary Spring	103 Nos	15-02-2				
43231417	Belt tensioning device assly.	503 Nos	20-02-2				
51230030	Metal liner	75160 Nos	20-02-2				
42225015B	Set of Items for KBIL make Compressor	01 Set	22-02-2				
42231380	POH Kit.	2724 Set	22-02-2				
27231456	Set of Step Size Thrower	13 Set	27-02-2				
27231752	Set of Brake Gear Pins & Trunion	34 Set	27-02-2				
27231043	Oil Cooler Radiator Assembly	12 Nos	28-02-2				
27231504	High Capacity After Cooler	53 Nos	28-02-2				
27233251	Cylindrical Roller Axle Box Bearing	59 Nos	28-02-2				
51230009	Metal liner (60 kg)	373668 Nos	01-03-2				
42233694	Intermediate overhauling kit	23 set	16-03-2				

Standalone

Quarter ended

31 Dec, 2022

Un-Audited

3293.29

869.95

1,069.95

758.25

758.73

795.10

30,307.49

at www.zentechnologies.com and the stock exchange's websites, www.nseindia.com and www.bseindia.com.

0.95

0.92

line month

ended

31 Dec, 2021

Un-Audited

1235.70

64.35

64.35

11.83

11.83

795.10

0.01

0.01

28,232.37

31 Dec, 2021

Un-Audited

5,248.73

1,501.19

1,701.19

1,193.58

1,199.42

795.10

29,225.32

1.19

1.14

Sd/-

31 Dec, 2022

Un-Audited

8729.1

2,714.38

2,914.38

2,036.68

2,012.25

795.10

30,307.49

2.56

2.50

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results field with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI

(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on company's website

	, · · · · · · · · · · · · · · · · ·	,,	, ,	,,	or DTA at incretees T
9	Net worth	13,19,077	13,25,472	13,18,700	or RTA at investors@ signed request letter r
10	Outstanding Debt	6,16,089	6,17,421	6,17,631	the PAN card and self-
11	Debt Equity Ratio	0.47	0.47	0.47	Card or Passport or A
12	Earnings Per Share (Face value of Rs. 10 each)				shares in dematerialis
	(For continuing and discontinuing operations)				the Depository Partici
	Basic	(0.250)	(0.227)	(0.858)	queries / difficultie
	Diluted	(0.250)	(0.227)	(0.858)	investors@virinchi.c
	(Not annualised for quarter ended)	, í	, ,	, <i>í</i>	The secol dive if seco
13	Capital Redemption Reserve		-	-	The resolution if appr i.e., Tuesday, Februar
14	Debenture Redemption Reserve	4,683	4,683	4,683	or before Thursday,
15	Debt Service Coverage Ratio	0.20	0.24	0.23	www.virinchi.com an
16	Interest Service Coverage Ratio	0.21	0.27	0.33	results of Postal Ballo
C	The consolidated financial results of the Group have been prepare	ed in accordance	ce with the Con	npanies (Indian	55,759,555 NSA 685
	Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under sec				Mr. K. Ravindranath T
	The above is an extract of the detailed format of the financial resu				4th Floor, Ilyas Moha
	rawn up both on a Standalone and Consolidated basis, filed v				State, India, email: i address the grievance
ι	under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclo	sure Requirem	ents) Regulati	ons, 2015. The	autoreas une grievanee
f	ull format of the Financial Results (Standalone and Consolidated	d) for the quart	er ended Dece	ember 31, 2022	
á	are available on the Company's website, www.reliancepower.co.i	n and on the we	ebsite of the Sto	ock Exchanges,	18-5-4 (19-5) (19-5) (19-5) (19-5) (19-5)
١	www.bseindia.com and www.nseindia.com.	-622			Date: 28.01.2023

5,43,236

11,05,454

5,91,150

11,05,454

5,59,439

11,05,454

ned request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of PAN card and self-attested copy of any document i.e., Driving License or Election Identity ard or Passport or Aadhar Card in support of the address of the Member. Members holding ares in dematerialised mode are requested to register / update their email addresses with Depository Participants with whom they are maintaining Demat Accounts. In case of any eries / difficulties in registering the e-mail address. Members may write to /estors@virinchi.com.

e resolution if approved shall be deemed to have been passed on the last date of e-voting , Tuesday, February 28, 2023. The result of Postal ballot e-voting will be announced on before Thursday, March 02, 2023 and will be displayed on the Company's Website ww.virinchi.com and communicated to BSE Limited. The Company will also display the sults of Postal Ballot at its Registered Office.

K. Ravindranath Tagore, Company Secretary, Virinchi Limited, Regd. 0ff: 8-2-672/5&6. n Floor, Ilyas Mohammed Khan Estate, Road No.1, Banjara Hills, Hyderabad, Telangana ate, India, email: investors@virinchi.com, Ph. No. 040-48199999, is responsible to dress the grievances connected with the E-voting and Postal Ballot.

> for Virinchi Limited Sd/-K Ravindranath Tagore Company Secretary M.No. A18894



Place: Hyderabad



31 Dec, 2022

Un-Audited

12,296.74

3,670.56

3,870.56

2,659.49

2,682.72

795.10

29,225.32

2.84

2.76

Place: Mumbai

31 Dec, 2021 **Un-Audited**

1,625.7

29.9

29.93

(22.48

(22.33

795.10

27,167.3

(0.02)

(0.02)

Date: January 28, 2023



Pandemic and after: State of Education



In conversation

Dr. Rukmini Banerji Chief Executive Officer Pratham Education Foundation with

Uma Vishnu **Deputy Editor** The Indian Express

When schools reopened in 2022 after two years of a pandemic-induced shutdown, the biggest fear was about

Particulars

Total Revenue from Operations

Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit for the period before tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit for the period after tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

Other Comprehensive Income (after tax)]

Paid up Equity Share Capital (Re.1/- Per

Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous

Earnings Per Share (of Re.1/- each) (Not

H

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit after tax and

Equity Share)

vear ended)

Annualised):

a) Basic (In Rs.)

b) Diluted (In Rs.)

₹39,056 crore as on December 31.

Place : Hyderabad Date : 28th January, 2023

Ashok Atluri Chairman and Managing Director DIN:00056050

For and on behalf of the Board

An ISO 9001:2015 Company HERANBA INDUSTRIES LIMITED CIN: L24231GJ1992PLC017315

Registered Office: Plot No. 1504/1505/1506/1 GIDC, Phase-III Vapi Valsad-396195, Gujarat, India,

Corporate Office: 2nd Floor, A Wing, Fortune Avirahi, Jain Derasar Road, Borivali (West), Mumbai-400092, Maharashtra, India

Email: compliance@heranba.com Website: www.heranba.co.in

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2022 (*i* in millions except per share data)

_											
			Stan	dalone					Cons	olidated	
Sr	Particulars		Quarter End				Year Ended		er Ended	Nine Months Ended	
No.	·		10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 10 1	31.12.2021	Con- Standows - Photocolog	31.12.2021		31.12.2022	30.09.2022	31.12.2022	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
	Total Income from operations	2,802.14	4,233.31	3,953.94	10,654.79	11,002.35	14,503.73	And 10 100 1000 10	4,206.78	10,586.42	
	Net Profit/(loss) for the Period (before tax, exceptional items)	183.80	633.42	712.68	1259.86	1,969.86	2,552.50	163.56	626.14	1,229.64	
3.	Exceptional items (expenses)	- 0	-	- 1	- 3	- 8	-	-	i - ji	-	
4.	Net profit/(loss)for the period before tax (after exceptional items)	183.80	633.42	712.68	1259.86	1,969.86	2,552.50	163.56	626.14	1,229.64	
	Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	143.90	476.81	534.85	957.79	1,464.87	1,890.63	126.36	471.54	932.27	
	Total comprehensive income/(loss) for the period	145.11	483.37	546.91	962.28	1,474.04	1,891.25	127.58	478.10	936.76	
7.	Equity share capital (face value Rs. 10/- each)	400.13	400.13	400.13	400.13	400.13	400.13	400.13	400.13	400.13	
	Other Equity	- (-	0 - 0	- 1	-	6744.45		i - 1	-	
9.	Earnings per share- (face value Rs. 10/- each)	-									
	Basic (in Rs.)	3.60	11.92	13.37	23.94	36.61	47.25	3.16	11.78	23.30	
	Diluted (in Rs.)	3.60	11.92	13.37	23.94	36.61	47.25	3.16	11.78	23.30	
D.L.											

Note:

Place : Mumbai

Date: January 28, 2023

1. The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The Full format of these results is available on the stock exchanges website i.e. www.bseindia.com 8 www.nseindia.com and also on the companies' website www.heranba.co.in.

2. The above results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the board of directors in their respective meetings held on January 28, 2023.

3. The previous financial period figures have been regrouped/rearranged/restated wherever considered necessary.

By Order of the Board For Heranba Industries Limited Sd/ **Raghuram K. Shetty Managing Director** DIN: 00038703

its impact on learning levels of children. Would the hard-fought gains made in learning outcomes over the last few years be lost? Given the large-scale migration and job losses in the wake of the pandemic and the subsequent lockdown, had children dropped out of schools?

The latest Annual Survey of Education Report, conducted by the NGO Pratham, offers some answers. While children returned to school in huge numbers in 2022, belying fears that the economic crisis and displacement brought about by the pandemic would lead to dropouts, the grim news was that, as expected, the disruption led to a big drop in learning levels in most states, across both government and private schools and for both girls and boys.

To explain what that means for the future of education and our children, listen to Dr. Rukmini Banerji, CEO of Pratham Education Foundation, in conversation with The Indian Express's Uma Vishnu at the next Explained.Live event.







सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की माझे अशील श्री. अरोकियासामी रवेल चेडी वय ४६ वर्षे, यांनी प्लॉट क्र.२, सर्व्हे क्र.१२ हिस्सा क्र.२०, सीटीएस क्र.६४८, पीआर कार्डनुसार क्षेत्रफळ ११८.६ चौ.मी. आणि ७/१२ उतारानुसा १७७ चौ.मी., गाव एरंगळ, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा (यापुढे सदर जमीन) येथे असलेली जमीन श्री. मोहम्मद अफजल मोहम्मद जमालुद्दीन शेख व २. श्रीमती सलमा मोहम्मद अफजल यांच्याकडून खरेदी करीत आहेत. जर कोणा व्यक्तीस/बँकेस/वित्तीय संस्थेस सदर जमिनीबाबत विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक बक्षीस, वहिवाट, मालकीत्व इत्यादी स्वरुपात कोणताही अधिकार, हक्क किंवा हित असल्यार आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासू-१५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा असे दावा अस्तित्वात नाही किंवा त्याग केले आहेत असे समजले जाईल

जाहीर सूचना

सही/- राजनील आर. सोनावणे वकील उच्च न्यायालय

खोली क्र.२, स्नेहांकित कोहौसोलि., सेक्टर १ चारकोप, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ देनांक:२९.०१.२०२३ ठिकाण: मुंबइ

PUBLIC NOTICE

It is to inform all the public through this publi notice that my client's husband Late Mr. Deviprasad Laiman Sharma, a member of Royal Tower CHS Ltd. situated at Geeta Nagar, Phase-1, Near Hyderi Chowk, Naya Nagar, Mira Road (East), Thane-401107, and was holding 100% Share in **Shop No. 06 or** Ground Floor in the building of the societ ied on 27-08-2011.

Now my client Mrs. Shashikala Deviprasa Sharma is applying for 100% share in the said property who is wife of the decease nember for the transfer of shares and right of the deceased in his favor under the bye aws of the society. 100% share of the sai roperty was in ownership of Late Mr Deviprasad Lalman Sharma.

he society hereby invites claims or objectio om the heir or heirs or other claimants bjector or objectors to the transfer of the sai hares and interest of the deceased member n the capital/property of the society within a period of **15 days** from the publication of this notice with copies of such documents an other proof in support of his/her/their claim objections for the society. If no claim/ objection is received within a period prescribed above, the society shall be free to eal with the share and interest of the sed member in the capital/prop the society in such a manner as is provide nder the bye-laws of the society

elease deed has been executed on 22n Aug, 2022 between my client Mrs Shashikala Deviprasad Sharma (W/O of Snashikala Deviprasad Sharma (W/O on Late Mr. Deviprasad Lalman Sharma) and their following legal heirs 1. Mrs. Sujata Sanjay Kumar Vishwakarma (D/O of Late Mr. Deviprasad Lalman Sharma), 2. Mrs. Pushpa Sanjay Sharma (Daughter-in-la of Late Mr. Deviprasad Lalman Sharma), Mr. Aakash Sanjay Sharma (Grandson o Late Mr. Deviprasad Lalman Sharma), 4 rs. Sarita Pradeep Panchal (D/O of Lat Mr. Deviprasad Laiman Sharma), 5. Mrs usum Amit Sharma (D/O of Late Mr eviprasad Lalman Sharma), 6. Mrs Poonam Hasmukh Lodaya (D/O of Late Mr Deviprasad Lalman Sharma), wherein hey has released their rights in favor o Mrs. Shashikala Deviprasad Sharma (W/O of Late Mr. Deviprasad Lalman Sharma) Sd/- Dattaprasad Railkar

Advovate High Court) 003, Yashwant Viha Boling Road, Virar (W) Date: 29/01/2023

PUBLIC NOTICE

It is to inform all the public through this public notice that my client's husband Late Mr. Suresh Dagdu Bobade, a member of Rashmi Hetal D, E, & F CHS LTD situated at Eden Rose, Beverly Park, Opp. Cinema Mira Road (East), Thane-401107, and wa holding 100% Share in Flat No. 303 in Ewing on Third Floor in the building of the iety died on 14-02-2020.

Now my client Mrs. Suman Suresh Bobade is applying for 100% share in the said property who is wife of the deceased member or the transfer of shares and rights of th eceased in his favor under the bye-laws the society 100% share of the said propert was in ownership of Late Mr. Suresh Dagd

he society hereby invites claims or objection

जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की *र*वालीत वाक्षरीकर्ता जगदीश शंकरलाल दवे हे स्वर्गीय वडिल श्री. शंकरलाल टी. दवे, ज्यांचे मुंबई येथे ०१.०३.२०० रोजी निधन झाले, त्यांचे कायदेशीर वारसदार आहेत आगि अन्य संयुक्त मालक माझे काका स्वर्गीय श्री. मदनला टी. दवे, हे सदर दुकान क्र.४, साई पथीक को-ऑप हौ. सोसायटी, साई बाबा कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पुर्व) मुंबई-४०००६३, क्षेत्रफळ १८.९० चौ.मी., अनुक्रमांव ०६ ते ०१० धारक भागप्रमाणपत्र क्र.००००२ चे संयुत्त नालक होते आणि सदर भागप्रमाणपत्र श्री. शंकरल टी. दवे व श्री. मदनलाल टी. दवे यांच्या नावे होते व्रडिल व काकांच्या मृत्युपश्चात माझ्या कुटुंबाने सदर दुका दिनांक २७.०२.२००४ रोजीच्या पारिवारीक तजवी प्रतिज्ञापत्रामार्फत माझ्या नावे हस्तांतर केले. आता **जगदी**श् शंकरलाल दवे हे मालमत्तेचे एकमेव मालक आहेत. आत मला उपरोक्त जागेवर कर्ज घेण्याची इच्छा आहे आणि ज कोणी कायदेशीर वारसदार किंवा अन्य व्यक्ती यांना यावाव आक्षेप/दावा असल्यास सदर सूचनापासून १५ दिवसा खाली नमुद केलेल्या पत्त्यावर संपर्क करावा.

सही/-वकील आर.के. तिवारी (वकील उच्च न्यायालय) सी-३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३, लोधा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), जिल्हा पालघर-४०१२०९. मोबा.:९९२०५६९१२६

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that as negotiation is going on between my lient Mr. Santosh Basantu Pa Purchaser) and 1. Mr.Ramzar Ahmed Shaikh 2. Mr. Salim Ramzan Shaikh(Vendors) of the Plo of Landbearing Survey No.77/D, (area admeasuring 3 Guntha, Lying, being and situate at Village-Goregaon, Tal-Ambernath, Dist.- Thane for the sale of their rights, title and interest in respect of said Plot of land. My client has agreed to purchase the said plot of land as more described in the schedule hereunder written. ALL OF THE ANY OF THE PERSONS having any claim against, in, to or upon the said plot of land or any part thereof by virtue of inheritance, agreemen contract, sale, mortgage, possession gift, lease, lien, charge, trust maintenance, easement, litigation o otherwise whosoever are hereb called upon to notify the same in writing together with supporting documentary evidence to the undersigned at the address giver herein below, within 14 days from the date here of otherwise it will be deemed that there are no claims and failing which my client will enter into agreement with the above said Owners assuming that no body have any objection of whatsoever nature in respect of the above said plot of land / immovable propery. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:All that piece or parcel of immoveable property/ Plot of Land bearing Survey No.77/D, (area admeasuring 3Guntha, Lying, being and situate at Village - Goregaon, Tal. Ambernath, Dist.: Thane. Dated this 29.01.2023

SUBHASH CHANDRA PAL ADVOCATE HIGH COURT Off. Add: 1403-1404, 14th Floor, Signature Business Park, Nr. Fine Arts, Postal Colony Road, Chembur, Mumbai - 71. Mob.: 9869484948 | E-mail: adv.scpal@gmail.com

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळत: श्री. **नरेशच** धिरजलाल गांधी व श्रीमती गिताबेन नरेशचं गांधी हे फ्लॅट क्र.१६, तळमजला, चाचा भतिज गर को-ऑप.हौसोलि., शिवसेना गल्ली, जेए पोद्दार शाळेजवळ, भाईंदर (प.)-४०११०१ य जागेचे संयुक्त मालक व सदस्य होते. **श्रीमती गिताबे नरेशचंद्र गांधी** यांचे २९.११.२०२० रोजी निध झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे खालील कायदेशी वारसदार १) श्री. नरेशचंद्र धिरजलाल गांधी, २) श्रीमती स्मिता कल्पेश शाह, ३) श्रीमती तृप्ती जिन्नेश मोदी, ४) श्रीमती अवनी प्रशांत कडाकिया, ५) श्रीमती स्वाती राकेश यादव, ६ कुमारी हिरल नरेश गांधी, ७) श्री. हर्ष नरेश गांधी ह कायदेशीर वारसदार असून सदर फ्लॅटमधील सद शेअर्स वारसाहकाने घेण्याचे अधिकार आहेत. आता यांना सदर फ्लॅट श्<mark>रीमती उपा अनिरुद्ध सिंग व</mark> श्र अनिकेत सिंग, अनिरुद्ध सिंग यांचा मुलगा यांच्याव दिनांक २०.०१.२०२३ रोजीचे पुर्नविक्री नोंदणीकृत करारनामानुसार विक्री केले आहे. म्हणून जर को व्यक्तीस किंवा **मयत श्रीमती गिता नरेशचंद्र गांर्ध** षांचे कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅटवर दावा व आक्षेप असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह लेर्ख स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे **१०२, निलम** ॲकॉर्ड, १५० फीट रोड, भाईंदर (प.) येथे सद सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत कळवावे अन्यथा कोणाही व्यक्तीस दावा नाही असे समजले जाईल. एच.पी. मेहता ॲण्ड असोसिए

जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, कुमारी आकांक्षा शर्मा या किंगस्टन हाईटस को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., चिंचोर्ल बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या सोसायटीच्या सदस्या असून फ्लॅट क्र.सी[.] ८०६, ८वा मजला, किंगस्टन हाईटस् को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., चिंचोली बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या जागेबाबत अनुक्रमांक २२१ ते २२५ धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.४५ असलेले किंगस्टन हाईटस् को−ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.द्वारे वितरीत मुख भागप्रमाणपत्र हरवले आहे. जर कोणा व्यक्तीस याबाबत काही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली नमुल केलेल्या पत्त्यावर योग्य दस्तावेजांसह आजच्य तारखेपासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा अस समजले जाईल की, दावा किंवा आक्षेप त्याग केले आहेत आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांकडून ना–दावा प्रमाणपत्र दिले जाईल दिनांक: २९.०१.२०२३ सही/ (श्वेता व्ही. पांड्ये) ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.६, शुभलक्ष्मी शॉपिं सेन्टर, राणी सती मार्ग, मालाड (पुर्व) मुंबई-४०००९७

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN A public notice is hereby given, that my clients 1]MR.VILAS VASUDEV GAWDE 2]MRS.SAMIKSHA VILAS GAWDE, are going to purchase the Flat No.403 Fourth Floor, admeasuring 225 Square feet. (Carpe area) in the Building known as "JAY BHAVANI 15 A/D -1 SRA, CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD", bearing Registration No. MUM/S.R.A.)/HSG/(T.C)/12422/2014, constructed on land bearing C.T.S. No.11A lying being and situated at Village Chandival Sangharsh Nagar, Chandivali Farm Road Chandivali, Andheri (East) Mumbai-400072 From MRS PRAMILA SAHEBRAC GAWANDE. The Late MR. SAHEBRAC DATTUJI GAWANDE, the husband of MRS PRAMILA SAHEBRAO GAWANDE, who died intestate on dated 11/08/2008 leaving behind him Wife 1] MRS PRAMILA SAHEBRAO GAWANDE, Son 2]MR SUDHIR SAHEBRAO GAWANDE, Daughte 3]MRS. MADHURI SANDEEP BHOSLE (Maiden Name- MISS.MADHUR SAHEBRAO GAWANDE), Daughter 4] MRS SUREKHA SANTOSH ADHAV (Maider Name-MISS.SUREKHA SAHEBRA GAWANDE) as his Legal Heirs and Lega representatives, who have given their NOC & CONSENT to their Mother MRS. PRAMILA SAHEBRAO GAWANDE to regularize the said Flat on her name in the records of the Society, and dispose off and sell the said flat to any prospective buyers. On the strength or above Now MRS PRAMILA SAHEBRAC GAWANDE is going sell, SURRENDER he rights, title, interest, claim on the aforesai property and giving ownership right of the aforesaid Flat No. 403, JAY BHAVANI 15 A/D 1 SRA,CO-OPERATIVE HOUSING SOCIETY _TD., to 1]MR.VILAS VASUDEV GAWDE 2]MRS. SAMIKSHA VILAS GAWDE

rospective Buyers). Whoever has any kind of right, title interest, claim, in the aforesaid Property, shall within 15 days from the issue of this votice and contact to me on phone or at followin address. Otherwise it shall be deemed an presumed that my clients are entitled to Purchase the aforesaid property, and all future correspondence shall come in effect in their favour, and no claim shall be entertained afte the expiry of Notice period.

S.K.Khatr -2023 (Advocate High Court) Flat No.3, Ground Floor Ambika Apartment Next to Vartak Hall, Agashi Rd, Virar (W), Tal:Vasai, Dist: Palghar-401303 Mob No. 9325973730 Date:29-01-2023

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०३, कॉमर्स हाऊस, १४०, नागिनदास मास्टर रोड, फोर्ट, मुंबई-४००००१. सीआयएन: एल६७१२०एमएच१९७२पीएलसी०१५८७१. ई-मेलःsitltd@ymail.com, वेबसाईट:www.sunriseindustrial.co.in ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता

मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय

बोरिवली विभाग, दिंडोशी, गोरेगाव

विरुद्ध

श्री. वसंत कृष्णा निगडे

ोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व ८ इतर

दादा केशव गोपनकर, खोली क. ५.

मधुकर जिजाबा कदम, खोली क्र. ८

राजा शिवाली लवाते, खोली क्र. २

रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई- ४०० ०६९.

प्रतिवादी क्र. ६,७,८ व ९

करिता अर्ज दाखल केलेला आहे.

. दिवसांची सुट द्यावी.

अन्य इतर सहाय्य.

इ) शुल्क

आणि अहवाल पुन्हा दाखल करावा.

आज दिनांकित ३० जानेवारी २०२३

जाहिर नोटीस

नामाधिकार दाखला (Title Certificate)

देण्यासाठी सदर प्रकरण आमच्याकडे ह्या जमिन

मालकांनी सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती

सबंधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने गहाण

दान, बक्षिसपत्र, वाटप, वारसाहक्क, मृत्यूपत्र

पोटगी, बोजा, कोर्टाचे दावे /निकालपत्र, वसुर्ल

दाखले वा कब्जाहक्क; कुळ वगैरेरित्या

हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी

हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांर्न

सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्य

आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हरकत

आमचे कार्यालय १२२ /११७, सत्यम शिवम शॉपीग

सेंटर, १ ला माळा, नालासोपारा प - , ता - वसई

जि . पालघर येथे सादर केली पाहिजे अन्यथ

कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्व

असल्यास तो सोडून देण्यात आला आहे असं

समजुन सदर भिळकत अगदी निर्धिवाद

बोजाविरहीत आहे असा नामाधिकार दाखला

(Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी .

सही/

पेन वकील ॲन्ड सन्सकरिता

ॲड . बेन्सन विल्यम पेन

दि . २९/०१/२०२३

नख्य कार्यकारी अधिकार

जाहीर सूचना कारवाईची सूचना क्र. १४५३/ २०१४ ग्र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे एल.सी.दावा क्र. ४२२/२००७ की, माझे अशील श्री. प्रमोद सुर्यकांत अमार व श्रीमती वनेश्वरी प्रमोद अमाठे यांनी फ्लॅट क्र.१६१, क्षेत्रफळ ८४४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र व फ्लॅट क्र.१६२, क्षेत्रफळ ८४४ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १६वा मजला, इमारत क्र.४, ए विंग कल्पतरु इस्टेट म्हणन जात प्रकल्प. कल्पतः इस्टेट बिल्डिंग नं.४ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, तसेचप्रतिवार कार पार्किंग जागा क्र.एसटी:३९ व ओपी:५३ जे.व्ही. एल. रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, जमीन सीटीएस क्र.१४, १६७ए/ (भाग), १६७ए/१४ व १७१/ए(भाग), गाव मजास, तालुका अंधेरी, नोंदणी जिल्हा व श्रीमती नाजूकबी बापू तांबोळी (शेख), खोली क्र. ३ उपजिल्हा अंधेरी व मुंबई उपनगर, अनुक्रमांव वाँचा राहण्याचा पत्ती संबंधीत खोली क्रमांक गौबाई कृष्णा निगडे वाळ क्र. ५३, संभाजी नगर, विजय नगर सोसायटी समोर, सह १७८६ ते १७९० (दोन्हीसह) धारक भागप्रमाणपत्र क्र.०१७ व ०१८ असलेल इ.५०/- प्रत्येकीचे १० पुर्णपणे भरणा केलेल न्याअर्थी वर नामित फिर्यादींनी तुमच्या विरोधात खालील सहाय्या शेअर्स थ्री. अनित अस्थाना व श्रीमती शालिर्न अस्थाना यांच्याकडून खरेदी करण्याचे मान्य केल अ) सदर मा. न्यायालयाने पुनः स्थापनेकरिता कारवाईंची सदः आहे. सदर फ्लॅंट सर्व अधिभार, दावा व धामान सूचना सादर करण्यांस विलंब, काही असल्यास किंव मागणीपासून मुक्त असून एक्सिस बॅंक लिमिटेडकर तारण अधिभारावर अवलंबून आहे. असे की, संदर मा. न्यायालयाने ०२.०३.२०१३ रोजीच्य , ।।देशान्वये बेदखल करण्यात आलेला दावा व कारवाईची सूचन जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागाव वारसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा 5) प्रकरणाकरिता आलेला कोणत्याही स्वरूपाचे व परिस्थिती मालकी हक्क, परवाना, बक्षीस, अदलाबदल यास, ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इत प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यार . म्हाला येथे समज देण्यात येत आहे की, याचे उत्तर देण्याकरि त्यांनी सर्व मुळ दस्तावेजांसह लेखी स्वरुपात यायालय कक्ष क्र. ६ येथे २१ फेब्रुवारी, २०२३ रोजी ११.०० खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय सी-1. व्यक्तिशः किंवा निवेदकामार्फत सदर मा. न्यायालयात उपस्थि २४/३३, आकुर्ली सृष्टी कोहौसोलि., म्हाडा रोड ावे अन्यथा अर्जाचा एकतर्फी निकाल दिला जाईल. क्र.३, लोखंडवाला टाऊनशिप, आकुर्ली रोड सही कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ येथे सद श्री. अमित एस. काफ सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसाल फिर्यादीचे वकि कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्या ११३-११४, शिवाजी नगर, बावला मस्जिद जवळ आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजल ना.म.जोशी मार्ग, मुंबई- ४०० ०१३ जाईल आज दिनांकीत २९ जानेवारी, २०२३ सही / -दयाशंकर यादव सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे वकील उच्च न्यायालय बिलालपाडा, ता • वसई, जि • पालघर, येथील स ∙ नं • २१, हि • नं • २ /क, क्षेत्र - २५०० • ०० चौ । मिटर, एवढी जमिन मिळकत, मे । शितल दाल **PUBLIC NOTICE** ॲण्ड बेसन मिल तर्फे भागिदार १) श्री किशोर TO WHOMSOEVER IT MAY CONCERN शंकरलाल भानुशाली, २) श्रीमती . निर्मला किशोग A public notice is hereby given, that m भानुशाली, ३) श्री • छगनलाल शंकरलाल गजरा व lients 1] MRS. SHITAL MANOJ PATIL, 2 ४) श्रीमती वर्षा छगनलाल गजरा, हयांच्य मालकीची असून, सदर जमिन मिळकत अगदी निवि वाद बोजाविरहीत आहे किंवा नाही या परिक्षणाकरिता व तसे मा • नगररचनाकार, वस विरार शहर महानगरपालिका ह्यांना उद्देशून

MR.PRASHANT RAVINCHANDRA GAJARE, have Purchased the Flat No.104, "A" Wing, First Floor, admeasuring 32.62 Square Meter Built up Areas, in the society known as **DEVKRUPA** CO.OP.HSG.SOC. LTD.,bearing registration No.TNA/VSI/ HSG/TC/2405/1988-1989, Dated 20-09-1988, constructed on N.A. Land bearing Plot No.11, Survey No. 402-A, Hissa No.1 (Part) lying being situate at VIRAT NAGAR, Village Virar, Virar (West) Taluka Vasai Dist: Palghar-401303, From MRS, DURGABEN SANJAY KANOJIYA, (Vendor/ Transferor vide an agreement for Re-sale Dated 03-02-2022, duly Registered with the Sub-Registrar of Vasai-5, bearing Registration No. Vasai-51779/2022,.

Now my clients are going to sell the aforesaid Flat No. A/104, to any prospective buyers as they deem fit.

Whoever has any kind of right, title nterest, lien, in the aforesaid Property, shall come forward with their genuine objection within 15 days from the publication of this Notice, and contact to me on phone or at following address. Otherwise it shall be eemed and presumed that my clients are entitled to Dispose off the aforesaid property to any prospective Buyers and no claim shall be entertained after the expiry of Notice eriod. Sd/ S.K.Khatri,

Date:29-01-2023 (Advocate High Court) 3-Ambika Apartment Next to

Vartak Hall, Agashi Road, Virar (W), Tal:Vasai, Dist: Palghar-401303 Mob No. 9325973730

BAJAJ FINSERV

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, मौजे - भोपर स. नं २४२ / ३१ हिस्सा नं. ४ (पार्ट) सदनिका क्र. ए/१०१, पहिला मजला, ए/विंग, चंद्रेश पार्क को. ऑप. सोसा लि. लोढा हेरिटेज, देसलेपाडा, डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे ४२१२०४ बांधिव क्षेत्रफळ ३७० चौ. फूट ही सदनिका मिळकत माझे अशिल सौ. अलका लक्ष्मण भागडे वय ६५ वर्षे यांनी सौ सुधा र माडये यांचेकडुन दिंनाक २३/०५/२००८ रोजी नोंदणीकृत दस्त क्र. कलन /३/२९३१/२००८ ने खरेदी केली. सदरहु व्यवहारात सौ सुधा र. माडये यांनी संदर मिळकत ही मेसर्स लोढा डेव्हलोपर्स प्रा. लि. यांचेकडुन दिनांक २८/०६/२००२ रोजी नोंदणीकृत दस्ताने खरेदी केली . त्याचा नोंदणीकृत दस्त क्र. कलन /४/१९८६ / २००२ असुन हा मुळ दस्त (करारनामा) व त्याची मूळपावती गहाळ झाली आहे. तरी सदर नोटीसीत वर्णन केलेला मूळ करारनामा व मूळपावती इत्यादी कोणाला सापडल्यास त्याचा गैरवापर न करता खालील नमुद पत्त्यावर सदर नोटीस प्रसिध्द केल्यापासुन ०७ दिवसात आणून देणे

सही/-ॲड. सौ. किशोरी यो . कुलकर्णी पत्ता - सदनिका क्र . १०७ प्रकृती अर्पाटमेंट, फ्लॅट नंबर १००, कानसई टेलिफोन एक्सचेंज जवळ, अंबरनाथ पूर्व . ४२१५०१.

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि., मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को–ऑप हौर्सिंग									
महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि., मुंबई)									
अ. जाब देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल दावा क्रमांक दावा रक्कम नं. दिनांक रुपये	जाब देणार क्र.								
१ सुनिल रामचंद्र रोकडे २८.११.२०२२ ७१३२ ६४,६३९/-	ş								
२ जितेंद्र रमाकांत परब २८.११.२०२२ ७१३२ ६४,६३९/-	8								
३ चिनप्पा हनुमंत पवार २८.११.२०२२ ७१३३ १,१५,७०१/-	۶								
४ शरद गणपत गाजरे २८.११.२०२२ ७१३३ १,१५,७०१/-	२								
५ शरद वामन गाळव २८.११.२०२२ ७१३३ १,१५,७०१/-	ş								

ाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक ०३/०२/२०२३** <mark>रोजी दुपारी ०२:०० वाजता</mark> दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

_ या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहित्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. ही नोटीस आज दिनांक १३/०१/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

> सही/-उप निबंधक सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशनलि.,मुंबई)

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my Client is the original allottee/owner of ROOM NO. B-25 IN CHARKOP [1] NAV JIVAN CO-OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT. NO. 448, RSC- 39, SECTOR NO.: 4, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI – 400067, area admeasuring 25 sq. mtrs. Built up with all rights, title and interest therein. More particularly described in the Schedule mentioned hereunder: The said ROOM NO.: B/25 is allotted to my client MR. HARISHCHANDRA PANDURANG BIRAJDAR by MHADA[WB] Project. The Original allotment letter in respect of ROOM NO.: B/25 is issued infavour of my client MR. HARSHCHANDRA PANDURANG BIRAJDAR by MHADA & Share Certificate no.

25 bearing distinctive nos. 121 to 125 issued by the society is also misplaced. The said allotment letter & Share Certificate are misplaced and not traceable. Therefore, the necessary complaint is lodged with the Charkop Police Station and to that effect and Certificate is issued by the Charkop Police Station dated

30.06.2013. Any person having or claiming any right title interest of any type in the above property or any part thereof by way of inheritance tenancy, Share, Sale, mortgage, lease, lien, LICENSE, gift, possession or encumbrance of any nature whatsoever including any by way of intimate the same to the undersigned together with the documents on the basis of which such claim and made with 14 days from the date of publicating of this paties failing which such claim and made with 14 days from the date of publicating of this paties failing which such claims and made with 14 days from the date of publicating of this paties failing to the properties of the patient patient of the patient failed to be properties of the patient failed to be patient failed publication of this notice failing which our clients shall complete the transaction without reference to such claim and claims of such persons shall be treated as

Without reference to such claim and claims of such persons shall be treated as waived and notbinding on our clients. <u>SCHEDULE OF PROPERTY ABOVE REFERRED TO</u>: ALL THAT PIECE AND PARCEL OF THE ROOM NO. B-25 IN CHARKOP [1] NAV JIVAN CO-OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT PLOT NO. 448, RSC- 39, SECTOR NO.: 4, CHARKOP, KANDIVALI [W], MUMBAI – 400067 [WORLD BANK BOUECT one admonstrate 26 as metro hubble Suburbas BANK PROJECT] area admeasuring 25 sq. mtrs. built up Mumbal Suburbal District, Constructed on the Plot of Land bearing C.T.S NO. 1C/1/1 of Village Kandivali, Taluka-Borivali, Mumbai Suburban District. The Year of construction is 1988-89. [Misplaced documents: Allotment Letter issued by MHADA & Share Certificate no. 25 issued by CHARKOP [1] NAV JIVAN CO-OP, HSG, SOC. LTD.] Mr. NAVIN C. SHETH Advocate High Court D/13, Plot No, 507, Sector 5, Mahalaxmi C.H.S. Ltd.,

Place · Mumba Charkop, Kandivali [W], Mumbai-400 067 Dated : 29-01-2023

m the heir or heirs or other objector or objectors to the transfer of the sai ares and interest of the deceased membra in the capital/property of the society within a period of **15 days** from the publication of this otice with copies of such documents a ther proof in support of his/her/their clai objections for the society. If no claim, objection is received within a period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the deceased member in the capital/property of the society in such a manner as is provide under the bye-laws of the society.

Sd/- Dattaprasad Railkar

(Advovate High Court) 003, Yashwant Vihar Boling Road, Virar (W) Date: 29/01/2023

दिनांक २९.०१.२०२३ (वकील)

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that the Original Chain of Documents (Sale Agreement) in respect of Flat No. E-203,2nd Floor, New Rajeshnagar CHS Ltd., Near J.B.Khot 203,2nd Floor, New Rajeshnagar CHS Ltd., Near J.B.Khot High School, Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai – 400092 bearing CTS No.120, Hissa No.2A (Part) and 119 (Part)bearing IOD No.EB/CE/6023 dated.16/03/1985, Registration No.P1110/87 Dated.22/04/1987 entered between M/s. Bagwe Builders "the Developers" as a seller and Mrs. Bhagwati Dinesh Jariwala jointly with Mr. Dinesh Ramanlal Jariwala as Purchaser misplaced / lost while shifting household articles from the premises. The FIR has been lodged with Borivali Police Station Mumbai Vide Complaint No. 5820/2023 Dt. 28/01/2023. In the meanwhile, do hereby request the Public at large

In the meanwhile, do hereby request the Public at large that in case, if the said documents are being found by any

that in case, if the said documents are being found by any person, such persons are requested to contact on Mob: 9324448525 or at the above given residence address. Now any person or persons or Bank, any Financial Institution etc; having any claim or claims or rights by way of documents like mortgage deed, Gift deed, Sale deed or any other documents for the above said premises has to report with evidence undersigned within 15 (Fifteen) days from the date hereof otherwise such claim or claims, rights, title if any will be considered as waived and null and voidable. Sd/- Mr. Deepak Laxmidas Choksi (Present C

Sd/- Mr. Deepak Laxmidas Choksi (Present Owner of E-203,2nd Floor, New Rajeshnagar CHS Ltd., Near J.B.Khot High School, Saibaba Nagar, Borivali (West), Mumbai – 400092) 400092) Place: Mumbai

Date: 29/01/2023

परिशिष्ट-१६ (उपविधी क्र.३५ अन्वये) सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास आक्षेप किंवा दावा मागविण्याच्या सूचनेचा नमुना.

जाहीर सूचना

श्री. प्रताप धानजी कोसम्बिया हे ओसवाल नगरी बिल्डिंग नं.१२-ए-बी-सी को-ऑप.हो.सो.लि., कार्यालय पत्ता: एस.क्र.४, एच.क्र.३-४, एस.क्र.५, एच.क्र.१-२-५, मोरेगाव, सेन्ट्रल पार्कच्या पुढे, नालासोपारा पुर्व, पालघर ४०१२०९ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील १ल्या मजल्यावरील इमारत क्र.१२ मधील फ्लॅट क्र.सी/१०४ चे धारक आहेत, यांचे १९ नोव्हेंबर, २०१९ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. ?. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्य प्रसिध्दीपासून ०७ दिवस्मात सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंघाच्य हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्य सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरित सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सद्र सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून किंवा त्यापुर्वी सर्व कामकाजाच्य दिवशी स.१०.०० ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

	च्या वतान व कारता
ठिकाण: मुंबई	ओसवाल नगरी बिल्डिंग नं.१२-ए-बी-सी को-ऑप.हौ.सो.लि.
दिनांक: २९.०१.२०२३	(अध्यक्ष/सचिव)


तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२२ अलेखापरिक्षित	संपत्नेले ९ महिने ३९.९२.२२ अलेखापरिक्षित	संपलेर्ल तिमाई ३१.१२.२१ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	808.88	३५८.३९	११७.४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेप साधारण व अपवादात्मक वावपुर्व)	५९.४३	२३९.७०	٢٥.५٤
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेप साधारण व अपवादात्मक वावनंतर)	५९.४३	२३९.७०	٢٥.५٤
करानंतर काल्गवधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेप साधारण व अपवादात्मक वावनंतर)	४२.७८	१८९.९४	६२.१८
कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (एकत्रित कालावधीकरिता नफा/(तोटा) (करानंतर) व इतर सर्वकप उत्पन)	(१२३.५०)	४६२.९६	(२४६.४३)
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	89.90	88.80	89.90
उत्पन्न प्रतिभाग– (रु.१० प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
मूळ व सौमिकृत	6.40	36.05	82.88

त्रैमासिक/नऊमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तः उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या त्रैमासिक/नऊमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्य www.sunriseindustrial.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सनराईज इंडस्ट्रीयल ट्रेडर्स लिमिटेडकरित

सुरेश बी. रहेज काण: मुंबई पुर्णवेळ संचालव दिनांक: २८.०१.२०२३

डीआयएन:०००७७२४५



 (\mathbf{H}) CIN: L24231GJ1992PLC017315

नोंदणी कार्यालयः प्लॉट ऊ.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, केझ ३, वापी, बलसाड, गुजरात-३९११५. कॉर्पोरेट कार्यालयः २रा मजला, ए विंग, फॉच्युंन अविराही, जैन देरासर लेन, चोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, भारत. ई-मेलःcompliance@heranba.com | वेबसाइंट:www.heranba.co.in

३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

64					(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)						
		एकमेव						एकत्रित			
		संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		
तपशील	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	2602.48	8233.34	३९५३.९ ४	90648.68	99002.34	୳୫୳୦३.७३	୧७६୦.३୦	୪୧୦୫.७୯	904८६.४२		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	963.60	६६३३.४२	७୩२.६८	१२५९.८ ६	4 ९६९ .८६	રક્ષ્યર.40	૧૬૨.૧૬	६२६.१४	૧૨૨૬.૬૪		
अपवादात्मक बाब (खर्च)	H	-	-	Ξ.	-		-	-	-		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	963.60	६६३३.४२	ଡ଼୳ୖୄଽଽ୵	<u> </u>	૧૬૬ .૮૬	રપપર.૫૦	૧૬૨.૧૬	६२६.१४	૧૨૨૬.૬૪		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	483.90	୫୦६.८୩	4३४.८५	୧୳७.७୧	4858.60	୩૮ ୯ ୦.ୡୢୖୡ	૧૨૬.३૬	809.48	९३२.२७		
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	984.99	8८३.३७	485.99	९६२.२८	9808.08	9689.24	920.42	866.40	९३६.७६		
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	800.43	800.93	800.93	800.43	800.93	800.93	800.93	800.93	800.93		
इतर समभाग		-		-	-	६७४४.४५	-				
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु. १०/– प्रती) अ. मुळ (रु.) ब. सौमिकृत (रु.)	3.६0 ३.६०	૧૧. ९ ૨ ૧૧. ९ ૨	43.30 43.30	२३.९४ २३.९४	३६.६५ ३६.६५	୪७.२५ ୪७.२५	३.१६ ३.१६	୩୩.७८ ୩୩.७૮	२३.३० २३.३०		

र सेबी (लिस्टिंग ऑस्लिगेशन्स ॲण्ड डिस्वलोजर रिक्वायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एलसचेंककडे सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षचि संविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षचि संपूर्ण नमुना कंपनीच्च <u>www.heranba.co.in</u> वेस्साईटवर आणि स्टॉक एलसचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वे <u>www.nseindia.com</u> वेक्साईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षचि लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्संतर २८ जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंदपटावर घेण्यात आले. मागील वित्तीय कालावधीचे आकडे हे लेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद्र करण्यात आले.

संचालक मंडळाच्या आदेशान्व हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडकरि सही / – रघुराम के. शेट्टी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:000३८७०

विमान नगर, पुणे, महाराष्ट्र, भारत-४११०१४. शाखा कार्यालय: १ला मजला, आशर आयटी पार्क, जयश्री बाग, रोड क्र.१६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४.

बजाज फिनसर्व्ह, पंचशिल टेक पार्क,

बजाज फायनान्स लिमिटेड

सिक्युरिटायझेशन अण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कॉर्पोरेट कार्यालयः ३ग मजला

मी, मे. बजाज फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी मे. बजाज फायनान्स लिमिटेडकडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्तम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्तम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण् खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तदनुसार सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवश ऑफ फायनान्शिअल ॲसेटेंस् अॅण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाणे भारतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना–पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाठत आहेत. म्हणूत खाली नमुद केलेले कर्जदा/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपूर्ण थकवाकी रक्षम असलेली कर्ज प्रतिशेची गांच प्रधारण जन्मतीयाल्य नेव राजने जावतीय जावने प्राच्याणण परिष्ठा करने करेगे सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह−कर्जदार/	प्रतिभूती/तारण स्थावर मालमत्ता	मागणी सूचना
जामिनदाराचे नाव व पत्ता	अंमलवजावणी करावयाचे मालमत्तेचा पत्ता	तारीख व रक्कम
शाखा: मुंबई	मालमत्ता १ व २ ची अनुसुचीः खाली नमुद	२० जानेवारी, २०२३
(कर्ज खाते क्र. ४०५एफएसएल४७५६७३३४ व एच४०५ईसीएम०३८२३४८)	बिगरशेत मालमत्तेचे सर्व भाग व खंड-युनिट	रू.५५,९६,९७५/-
१) पिरॅमिड रिटेल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार) (त्यांचे मालक/प्राधिकृत	क्र.१०१ व १०२, १ला मजला, एफ इमारत,	(रुपये पंचावन्न लाख
स्वाक्षरीकर्ता/व्यवस्थापकीय संचालक यांचे मार्फत) पत्ताः गाळा क्र.५बी, तळमजला,	मास्टर माईंड-४, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव	सोळा हजार एकशे
संडस्ट्रीयल इस्टेटजवळ, गेट क्र.२, प्रवासीजवळ, गोरेगाव पुर्व, मुंबई-४०००६३.	पुर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००६५.	पंच्याहत्तर फक्त)
२) पिरॅमिड स्टिल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार)	मालमत्ता ३व ४ची अनुसुची: युनिट क्र.१३४ व	25
३) रिचा ए. सुर्यवंशी (सह-कर्जदार)	१३५, १ला मजला, एफ इमारत, मास्टर माईंड-	
४) अनिरुद्ध एन. सुर्यवंशी (सह-कर्जदार) वरील २ व ३ आणि ४ यांचा पत्ता: मैत्री कोहौसो.,	४, आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव पुर्व, मुंबई,	
१०१ १/ए, न्यु दिंडोशी मैत्री को-ऑप.सो.लि., खापरखेडा, न्यु दिंडोशी, मुंबई, महाराष्ट्र-	महाराष्ट्र-४०००६५.	
800096.		
सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद र	कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे व	की, त्यांनी सदर सूचना
प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर श		
अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायना	- शेअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी	इंटरेस्ट ॲक्ट, २००२
चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा	पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल.	
वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमि	टेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अ	अधिकार हित करू नये.
दिनांक: २९.०१.२०२३, ठिकाण: मुंबई	सही/- प्राधिकृत अधिकारी, बजाज	फायनान्स लिमिटेड


PUBLIC NOTICE ce is given on behalf of my client MRS. SWALEHA Notice is given on benall of the view of the state of the IKHANAM MOHAMMED AFZAL KHAN, that the Property as more particularly describe in the Schedule hereunder, hold by MRS. SWALEHA KHANAM MOHAMMED AFZAL KHAN, who purchased the property from MR. SALIM ABDUL LATIF MERCHANT, under Agreement of Sale dated 29.03.1994, who purchased the property from Ms. HEENA AMIRALIMERCHANT, under Agreement for Sale dated 31.01.1993, who originally purchased the property from M/s. RAJASTHAN BUILDERS, under Agreement dated NI/-.

It is hereby given to the public notice that Agreement for Sale dtd. Nil/- between MR. SALIM ABDUL LATIF MERCHANT and M/s. RAJASTHAN BUILDERS, t of Scheduled property has been lost / misplac on 21.01.2022. around 12 pm. at near his home. On 21 01 2022, and on 2 pint rulean its homes Therefore any person's having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance inheritance, possession, lease, tenancy, sub-lenancy lien, license, hypothecation, transfer of tille or beneficia. restunder any trust right of prescription or pre or under any Agreement or other disposition or unde any decree, order or Award otherwise claiming, howsoeve are hereby requested to make the same know in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9869 428 278), Office at Flat No.102, Building No.4, Darul Falah Colony, Kausa, Mumbra, Thane - 400612 within a period of 07 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and /or abandoned.

All that piece and parcel of Residential premises bearing Flat No. 102, 1st Floor, 'B' Wing, Tarwar Nagar "A-B" Co-operative Housing Society Ltd., Kausa Mumbra, Dist. Thane - 400 612, within the limits of Thane Municipal Corporation, in the Registration District and Sub-District Thane. Date : 29/01/2023 Sd/- N. A. PATEL (Advocate

दिनांक : २८ जानेवारी, २०२३ ठेकाण : मुंबई

गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचे धक्के



गांधीनगर, दि.३० : गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज, सोमवारी भूकंपाचे धक्के जाणवले. या परिसरात सोमवारी सकाळी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती सिर-मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (आयएसआर) दिली. भूकंपामूळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयएसआरच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार कच्छ जिल्ह्यात सोमवारी सकाळी ६.३८ वाजता ४.२ तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याचे केंद्र कच्छमधील दुधई गावाच्या उत्तर-ईशान्येस ११ किलोमीटर अंतरावर होते. यापूर्वी, सकाळी ४.१८ वाजता ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला होता आणि त्याचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील खवडा गावापासून २३ किमी पूर्व-दक्षिण-पूर्वेस होता असे आयएसआरने सांगितले आहे.

अहमदाबादपासून सुमारे ४०० किमी अंतरावर असलेले कच्छ हे भूकंपाच्या अति-जोखमीच्या क्षेत्रात स्थित आहे आणि नियमितपणे कमी तीव्रतेच्या भूकंपाचा फटका बसतो.गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशात असलेल्या या जिल्ह्यात जानेवारी २००१ मध्ये विनाशकारी भूकंप झाला होता, ज्याम ध्ये १३ हजार ८०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि ९ लाख ६७ हजार लोक जखमी झाले होते. त्यावेळी भूकंपामूळे जिल्ह्यातील विविध शहरे आणि गावांम ध्ये मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नितीन ईश्वरलाल पारेख व श्री. अशोक ईश्वरलाल पारेख यांच्या नावे फ्लॅट क्र.०५, वेल्फेअर व्ह्यु, प्लॉट क्र.७७, तळमजला, सायन (पश्चिम), मुंबई-४०००२२ ही जागा आहे. सदर फ्लॅटबाबतचे मूळ भागप्रमाणपत्र हरवले आहे. वर नमुद प्रमाणपत्र आजच्या तारखेपर्यंत सापडलेले नाही. जर कोणा व्यक्तीस वर नमुद केलेला भागप्रमाणप सापडल्यास मा. सचिव, वेल्फेअर व्ह्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.७७ रोड क्र.२५-सी, जैन सोसायटी, सायन (पश्चिम) मंबई-४०००२२ येथे कळवावे. जर कोणी व्यक्ती बँक/वित्तीय संस्थेस सदर भागप्रमाणपत्रावर वारसाहक, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक परवाना, बक्षीस, ताबा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांर्न योग्य दस्तावेजांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** मा. सचिव, वेल्फेअर व्ह्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.७७, रोड क्र.२५-सी, जैन सोसायटी, साय-(पश्चिम), मुंबई-४०००२२ येथे कळवावे. अन्यथा असे दावा, अधिकार त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सही/-श्री. नितीन ईश्वरलाल पारेख (९८२०३२९२७७) ठिकाणः मंबई देनांक: ३१.०१.२०२३

जाहिर सूचना या जाहिरातीद्वारे असे सूचित करण्यात येते

की, उपरोक्त सोसायटीच्या सदस्यत्वाचे पाच (5) भाग (Share) क्र. 411 ते 415 असलेले भाग प्रमाणपत्र (Share Certificate) क्रमांक - 83 जे श्री. पर्सी डिमेलो यांच्या नांवावर आहे ते गहाळ झाले आहे. त्याबद्दल डुप्लीकेट प्रमाणपत्र देण्यात यावे, असा अर्ज सोसायटीकडे करण्यात आला आहे असे डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र देण्यास जर कोणत्याही व्यक्तीस हरकत असल्यास तशी लेखी तक्रार, ई जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासन 15 दिवसाच्या आत खालील व्यक्तीस करावी अन्यथा डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

दिनांक : ३१ जानेवारी २०२३ सागर (एच.आय.जी.) को-ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

रहेजा हॉस्पिटल शेजारी, माहीम (प), मुंबई - ४०० ०१६ सही/-जयप्रकाश देशपांडे

जाहीर सूचना

सचिव

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती हेमलत विष्णोई या फ्लॅट क्र.ए/६०३, धिरज रिजन्सी कोहौसोलि., पश्चिम द्रुतगती महामार्ग, बोरिवर्ल पूर्व, मुंबई-४०००६६ या सोसायटीच्या सदस्या व सह-मालक होत्या. सोसायटीच्या सदस्या व सह-नालक श्रीमती हेमलता विष्णोई यांचे २३.०८.२०२० रोजी निधन झाले.

नर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.ए/६०३ बाबल वेक्री. बक्षीस. अदलाबदल. तारण. अधिभार भाडेपडा, मालकीहक, वारसा किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्या यांनी सदर फ्लॅट क्र.ए/६०३ मधील त्यांचे ावाबाबत दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह बाली नमुद केलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाश ारखेपासून **१५ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. विहित कालावधीत आक्षेप प्राप्त म्राल्यास असे समजले जाईल की, कोणीही दावेदा नाहीत आणि सदर फ्लॅटचा व्यवहार करण्यास माई अशील मुक्त असतील. देनांक: ३१.०१.२०२३

सही/ स्मिता आर. घाडी ठेकाणः मुंबई वकील उच्च न्यायालय, मुंबः

दुकान क्र.७६/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

PUBLIC NOTICE

My client MR. BHARAT KADEDIN GUPTA states that his mother SMT. CHAMPADEVI KADEDIN GUPTA had also executed will in favour MRS.VIJAYAKUMARI AJAY GUPTA @MISS. VIJAYAKUMARI KADEDIN GUPTA vide will date 22/12/2020 through which property i.e. SHOP NO.01 CHAWL-5, RAMBACHAN CHAWL, A- BLOCK (VINOA BHAVE NAGAR), PIPE ROAD, KRULA WEST .MUMBAI 400 070 AND SHOP.239/2. KRISHN NAGAR, DINDOSHI, OPP. JULIE AUNTY COMPOUND GOREGOAN EAST, MUMBAI: 400065 was bequeather her favour. The said SMT. CHAMPADEVI KADEDIN GUPTA had then cancelled her will dated 22/12/202 nd excuted new will in favour of my client MR. BHARAT KADEDIN GUPTA and had bequeathe the SHOP NO.01. CHAWL-5.RAMBACHAN CHAWL - BLOCK (VINOA BHAVE NAGAR), PIPE ROAD KRULA WEST.MUMBAI 400 070 AND SHOP.239/2 KRISHNA NAGAR, DINDOSHI, OPP. JULIE AUNT COMPOUND, GOREGOAN EAST, MUMBAI: 400065 hrough will dated 27.03.2021. All public in are requested not to act upon the will dated 22/12/2020 and to do any transaction with with MRS. VIJAYAKUMARI AJAY GUPTA @ MISS. VIJAYAKUMARI KADEDIN GUPTA in respect of property i.e. SHOP NO.01, CHAWL-5, RAMBACHAN CHAWL, A- BLOCK VINOA BHAVE NAGAR), PIPE ROAD, KRULA WEST IUMBAI 400 070 AND SHOP.239/2, KRISHNA NAGAF DINDOSHI. OPP. JULIE AUNTY COMPOUND GOREGOAN EAST, MUMBAI: 400065

SHRAVAN A. GODSE (ADVOCATE HIGH COURT MUMBAI) Off: Shop no 1- K-3, BMC Colony, Santosh Nagar, Filmcity Road, Goregaon (E), and Mumbai – 400 063.M: 9967486579 E-mail: godseshravan@gmail.com.

PUBLIC NOTICE ASHIKA N. TRIPATHI & PRAVEEN S. TRIPATHI have lost the "Society Share certificate bearing Serial No. D/C 12/02 member register No. MC/12 of the office No. 11, 3rd Floor, Mukti Chaitanya Co-operative Housing Society Ltd., 236/38 Samuel Street, Bombay 400003 in Name of P. Subramanium has been misplaced"complaint lodged in Borivali (West) MHB Police Station NC No. 18799/2022

जाहीर सूचना

मी, पुष्पलता विजय शिर्के, वय ५३ वर्षे, र/ठि. खोली क्र.१०६, पाटील हाऊस, डॉ. मेहता डिस्पेन्सरी समोर, भांडूप गाव (पुर्व), मुंबई-४०००४२ येथे सचित करीत आहे की, माझे वडिल श्री. भास्कर फकीर पाटील यांचे वर नमुद केलेल्या पत्त्यावर दिनांक १८.०२.१९९१ रोजी नेधन झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांजूर मार्ग (पूर्व) पोलीस ठाणे, कांजूर मार्ग, मुंबई–४०००४२ गंच्याकडन देण्यात आलेल्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त <u>कालावधी निघुन गेले असल्याने माझ्या वडिलांचे</u> मृत्यु व ठिकाण दर्शविण्याचे माझ्याकडे कोणतेही स्तावेजी पुरावे नाहीत. जर कोणासही त्याबाबत आक्षेप असल्यास त्यांनी ७ दिवसात वरील पत्त्यावर कळवावे. अन्यथा सक्षम प्राधिकरणाकडून मी मृत्युप्रमाणपत्र प्राप्त करेन

> सही/ पुष्पलता विजय शिर्के

PUBLIC NOTICE Shri MANUEL FRANCIS DSOUZA a Member of the PREMIER EXOTICA 1 CDE Co-operative Housing Society Ltd. g, address at PREMIER EXOTICA 1, KIROL ROAD, OPP. DON BOSCO ENGINEERING COLLEGE, KURLA WEST MUMBAI 400070 and holding flat/ tenement No D-705, D-WING in the building of the society, died on 1st OF AUGUST 2014 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the leceased member in the capital/ property o the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manne provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the ociety/ with the secretary of the society between 10:30 AM to 06:30 PM from the

of expiry of its period. Place : Mumbai, Date: 31-01-2023 For and on behalf of The PREMIER EXOTICA 1 CDE Co-op. Housing Society Ltd Hon. Secretary

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

एक पश्चिम एक बैंब ठाणे क्षेत्रिय कार्यालय: बी-३७, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (प.)-४००६०४

द्र.: ०२२-२५८२९४०६, २५८२३०४०, ई-मेल: cmarc_tha@mahabank.co.in,

परिशिष्ट-४ ताबा सूचना (नियम ८(१)) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट

मुख्य कार्यालय: लोक मंगल, १५०१, शिवाजी नगर, पुणे-५

कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई-४०००५१ येथे होणार सूचनेत असलेली माहिती कंपनीच्य www.anshuni.com आणि स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com या वेबसाइटवरही उपलब्ध अंशूनी कमर्शियल लिमिटेडकरित सही/ ठिकाण: मंबई प्रियेशगग दिनांक: ३०.०१.२०२३ व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ०७६३६०५ जाहीर सूचना येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशीत श्रीमती जुआना संजीव उप्पल या संपुर्ण १ला मजल

अंशुनी कमर्शियल्स लिमिटेड

तीआयएन: एल९००००एमएच१९८४पीएलसी०३४८७९

पत्ताः सीसी ५०४१-५०४२ टॉवर-सी, भारत डायमंड बोर्स, बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रे (पू.), मुंबई-

४०००५१, द्र.: २३६३ १३३४ / २३६४ ०१११ ;

मोबा: ९९९७४२६८१५,

ई-मेल:cslegal07@gmail.com

सूचना

प्रे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेश

अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्य

नेयमन ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३१ डिसेंबर

०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनी

अलेखापरिक्षित त्रैमासिक वित्तीय निष्कर्ष विचारा

ण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा **शुक्रवा**

१० फेब्रुवारी, २०२३ रोजी कंपनीचे नोंदणीकृत कार्याल

सीसी५०४१-५०४२ टॉवर-सी, भारत डायमंड वोर्स, वां

निवासी क्षेत्रफळ सुमारे १,०८८ चौ.फु. (बिल्टअ क्षेत्र), संतीयागो म्हणून ज्ञात इमारत तसेच टिका क्र.१३ तीटीएस क्र.८७ येथील जमिनीमधील ५०% अधिका जुना मुंबई-आग्रा रोड, गाव पांचपाखाडी, ता. व जि ठाणे-४००६०१ या जागेच्या मालक आहेत. मुळत: श्री. वॅलेन्टाईन लुईस परेरा व श्रीमती मेरी मिल्ड्रे

परेरा यांनी वर नमुद इमारत तसेच जमीन ही जागा श्रीमत लुसी क्लोथेल्डा शेरमान व कुमारी मेरी मोनिका रेमेडिओ गंच्याकडून दिनांक १५.०७.१९६५ रोजीचे (टीएनएन ५९८–१९६५) नोंदणीकत अभिहस्तांकन करारनामामार्फ खरेदी केले होते. दिनांक २२.०५.१९६७ रोजीच (टीटीएन-५२७-१९६७) धारक नोंदणीकृत विक्री करारनामा मार्फत श्री. वॅलेन्टाईन लुईस परेरा यांनी सद जमीन व इमारत श्रीमती मेरी मिल्ड्रेड परेरा यांच्याकर

विक्री केले दिनांक २६.०८.१९८७ रोजीचे बक्षीस खरेदीखत तसे देनांक ०७.०८.१९९६ रोजीचे (अ.क्र. ५३३४/१९९६ सह नोंदणीकृत करारनामाद्वारे श्रीमती मेरी एम. परे यांनी संपूर्ण तळमजला निवासी फ्लॅट क्षेत्रफळ १,०८८ वौ.फु. तसेच सदर जमिनीमधील अविभाजीत अध (५०%) शेअर्स, अधिकार, हक्क व हित त्यांचा मोठ मुलगा श्री. रॉडनी जॉन परेरा यांच्या नावे हस्तांतर केले सदर श्रीमती मेरी एम. परेरा यांचे १८.०९.१९९६ रोज निधन झाले, त्यांच्या पश्चात दोन मुले नामे श्री. रॉडर्न जॉन परेरा व श्री. फ्लेविअन ॲन्थोनी परेरा आहेत दिनांक ०३.०२.२०२० रोजीचे (टीएनएन-५-२१८०-२०२०) नोंदणीकृत बक्षीस खरेदीखताद्वारे सदर श्री रॉडनी जे. परारा यांनी संपुर्ण १ला मजला क्षेत्रफव समारे १.०८८ चौ.फ. (बिल्टअप क्षेत्र) + जमिनीचे 0% अधिकार हे श्री. फ्लेविअन ॲन्थोनी परेरा यांच्य गवे बक्षीस म्हणून दिले. दिनांक ०९.०३.२०२० रोजीर (टीएनएन-५-४६६३-२०२०) नोंदणीकृत बक्षीर बरेदीखतामार्फत सदर श्री. फ्लेबिअन ए. परेरा यांन रला मजला + ५०% जमीन ही त्यांची मुलगी श्रीमत नुआना संजीव उप्पल यांच्याकडे बक्षीस म्हणून दिले वेथे नोंद असावी की, दिनांक १५.०७.१९६५ रोजी टीएनएन-५९८-१९६५) मुळ अभिहस्तांकन करारना + दिनांक २२.०५.१९६७ रोजीचे (टीटीएन-५२७ १९६७) विक्री करारनामा हरवले आहेत.

त्र कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर मालमत्तेबाब आणि हरवलेले दस्तावेजाचे ताबाबाबत विक्री, बक्षीस नाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण, मालव हक्क. खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा भावश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यां आजच्या तारखेपासून ७ **(सात)** दिवसात कळवावे अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आम अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीच संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतीत सही/

ड्रॉईट लिगल सोल्युशन वकील, उच्च न्यायालय मुंव

५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्टर रोउ क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

7

आज़ादी_{का} अमृत महोत्सव



ार कोणा व्यक्तीस सदर करारनामा व भागप्रमाणपत्र यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कळवावे आणि जर कोण वक्तीस, वँकेस, वित्तीय संस्थेस सदर मालमत्तेवर वारसाहक, शेअग वकास, वकस, ावताव संस्थस संदर मालमत्तवर वारसाहक, अअर विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक, परवाना, वक्षीस, तावा किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनं ाझ्याकडे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे गन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत अर

सुरेशचंद्र एस. तिवारी (वर्ताल: उपायात्व) सुरेशचंद्र एस. तिवारी (वर्ताल: उचा नवावलव) कार्बालव: जी-१३, तळमजला, गणेश वाडी कोहौसी लि., आकृती स्टारजवळ, सेन्ट्रल रोड, एमआबडीसी, अधेरी (पुर्व),

RUBAC NOTICES NOTICE is hereby given to Public on behalf of my client HASMUKHBHAI CHHOTALAL PATEL, age: 5 7 years, 8 JORESH H. PATEL, age: 31 years, that Original SHARE CERTIFICATE No. 0226 to 0230

Jingina Shake Centin Fort and Second LOST PROPERTY Recision red with Kolshewadi Police Station, Kalyan, Thane. All person is hereby kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within fifteen days (15 days) from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any, hall be deemed to have beam river un or waived

SCHEDULE

Sd/- J. V. Kale, Advocate & Notary. Date : 31/01/2023 Enro. No.MAH/3880/2006. A/12, Ramchandra Apt, Tisgaon, Kalyan(East), 421306.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. शाहीद हुस्सेन काझीम हुस्सेन सच्यद यांना खोली क्र. ६४ प्लॉट क्र.०९, गेट क्र.०७, न्यु कलेक्टर कंपाऊंड मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई-४०००९५ येथील खोली जागा श्री. इसरार अली जुल्फीकार अली अन्सार यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. श्री. इसरा अली जुल्फीकार अली अन्सारी यांच्याकडून सवं क्र.१७५९०३६ धारक सन २००० ची मुळ सर्वेक्ष गवती हरवली आहे आणि त्यांनी दिनांक २७.०१.२०२३ पेजी तक्रार क्र.२३९/२०२३ नुसार पोलीस तक्रार केर्ल आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर खोली जागेवर विक्री, तारण अदलाबदल, अधिभार, मालकी हक, वारसाहक बक्षीस, न्यास, परिरक्षा, ताबा, कायदेशीर हक, लिस नेन्डन्स किंवा कोणत्याही न्यायाधिकरणाचे (महसूल किंवा लवाद) द्वारे मंजूर आदेश किंवा हुकूमनामा किंवा प्रदानता किंवा प्राधिकरणाचे आदेश किंवा अन्य इत स्वरुपात दावा असल्यास त्यांनी संपर्क ॲड. एम.एस शाह यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १९ **दिवसांत** करावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्या किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

एम.एस. शाह (वकील) मुंवई उच्च न्यायालय कलेक्टर कंपाऊंड, मालवणी, मालाड (पश्चिम)

मुंबई-४०००९५. मोबा.:९२२२३४८६३८ ठिकाण: मुंबई दिनांक:३१.०१.२०२३



ठेकाणः मुंवई दिनांक: ३१.०१.२०२ मंबई-४०००९३

shall be deemed to have been given up or waived

All that Original SHARE CERTIFICATE No.0226 to 0230 Five Shares, being Flat No.309-B, issued by "MahiLok Gram C.H.S. Ltd.", Bldg, No.E-2, Lok Gram, Kalyan (E), 421306, in respect of property bearing Flat No.309-B, Bldg. No.E-2, Mahi Lok Gram C.H.S Franco.309-B, blog. No.E-2, Mani Look Gram C-1, LdL, Lok Gram area admeasuring 390 Sq. ft. bill: up, Survey No.220 (p), 221(p), 222, 223(p), 224(p), 233(p), Village: Kalyan, Tal. Kalyan, Dist. Thane-421306, Within the Municipal limits of KDMC, and Registration Sub-DistrictKalyan, Thane, Maharashtra State.

सही/-११५, गेट क्र.५, मार्केट, प्लॉट क्र.८ए, जुना

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

Shreeji श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेड

सीआयएन: एल६३०१०एमएच१९९४पीएलसी०७७८९० नोंदणीकत कार्यालय: श्रीजी कपा प्लॉट क १०७ सेक्टर क १९मी वाशी नवी मंबई-४००७०५ दूरध्वनी:(०२२) ४०७४६६६६ / ४०७४६६००,

ई-मेरू:cs@shreejitransport.com | वेबसाईट:www.shreejitranslogistics.com ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता

अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु. लाखात)
	संपलेली	संपलेले	संपलेली
	तिमाही	९ महिने	तिमाही
तपशील	\$9.99.99	\$ 9.99.99	38.85.58
कार्यचलनातून एकूण महसूल	५२१४.११	१४६५९.७६	४४०७.६८
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	३६०.५०	१०९०.४०	२७३.३३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३६०.५०	११३१.७६	२७३.३३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	285.25	८२०.२५	868.80
कालगवधीकरिता एकूण सबैंकष उत्पन्न	રહ્ય.૦રૂ	650.63	१९०.३४
राखीव (पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या			
लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार*	2204.64	2204.64	१३९०.९४
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.रू.१०/- प्रत्येकी)	१०४८.२५	१०४८.२५	१०४८.२५
मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)	2.40	6.62	8.60

*३१ मार्च. २०२२ आणि ३१ मार्च. २०२१ रोजी राखीव हे इंड-एएसचे पालन करण्यासाठी पन्ह केले आहेत. भारतीय जीएएपीनसार लेखापरीक्षित आर्थिक विवरणानुसार राखीव अनुक्रमे रक्षम ह.२१९३.३७ आणि ह.१३७९.३० लाख.

- . वरील निकालांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि कंपनीच्या संचालक मंडळा ३० जानेवारी, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत मान्यता दिली. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील एकत्रित केलेल्या मर्यादित पुनरावलोकन आयोजित केले आहेत कंपनी ३१ डिसेंबर, २०२१ रोजी बीएसई लिमिटेडच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध झाली होती
- आणि १७ जानेवारी, २०२२ रोजी मुख्य मंडळात स्थलांतरित झाली होती. इंड-एएस १ एप्रिल, २०२२ पासून लागू आहे.
- ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊमाहीकरिता आर्थिक परिणाम कॉर्पोरेत व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या भारतीय लेखा मानकांच्या (इंड–एएस) अनुपालनात आहेत, परिणामी, ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व नऊमाही आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वर्षाकरिताचे आर्थिक परिणाम आहेत इंड-एएसचे पालन करण्यासाठी त्यांना तुलना करण्यायोग्य बनवण्यासाठी पुन्हा सांगितले गेले.
- ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता आर्थिक परिणामांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकाद्वारे मर्यादित पुनरावलोकन केले गेले आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीचे तुलनात्मक आकडे वैधानिक लेखापरीक्षकाच्या पुनरावलोकनाच्या अधीन नाहीत. वरील सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता
- तपशीलवार एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय परिणामांचा एक उतारा आहे. ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकत्रित व एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निकालांच संपूर्ण संच स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (www.shreejitranslogistics.com) उपलब्ध आहेत.

कंपनीच्या एकमेव लेखापरिक्षित वित्तीय अहवालाची माहिती खालीलप्रमाणे आहे.

	(रु. त						
	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही				
तपशील	\$8.85.55	\$9.99.99	38.85.78				
कार्यचलनातून महसूल	8683.08	१३५५८.१२	8304.02				
करपूर्व नफा	३१२.८८	860.88	२५१.०२				
करानंतर निव्वळ नफा	२३३.६७	६९२.२५	888.88				
	श्रीजी ट्रान्सलॉजिस्टीक्स लिमिटेडकरिता						
			सही/–				
		रजन्	नेकांत सी. शाह				
ठिकाण: नवी मुंबई	ठिकाणः नवी मुंबई पुर्णवेव						
दिनांक: ३० जानेवारी, २०२३		डीआयए	न:००२६९१०९				

आरआरआयएल लिमिटेड

सीआयएन : L17121MH1991PLC257750 नोंदणीकृत कार्यालय : ए - ३२५, हरी ओम प्लाझा, एम. जी. रोड, ओमकारेखर मंदिराजवळ, बोरिवली (पूर्व), मुंबई - ४०००६६.

दूरध्वनी : ०२२ - २८९५९६४४ / ई-मेल : office@rrillimited.com / वेबसाइट : www.rrillimited.com

दि. ३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

							(6. लाखात)
अ. क्र.			स्थायी			एकत्रित	
	तपशील	तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	तिमाहीअखेर	तिमाहीअखेर	नऊमाहीअखेर	तिमाहीअखेर
		39.99.99	38.82.22	38.82.28	38.82.22	38.82.22	39.99.99
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित
9	परिचालनातन एकण उत्पन्न	924.92	3920 9V	EO V/	V3/2 20	9930/ 59	222/ 0/

PUBLIC NOTICE

wmss. ruumisana ioranim Pathan is currently owned and possessed Flat No.301, (404 sq.ft built-up area) 3rd Floor, "A" Wing, Fatima Apartment A & B CHS.LTD (Reg. No. TNA / (TNA) / HSG. / (TC) / 31870 / 2040. lest

situate mumbr from no.11. agree No.37 and no NAZIR purcha have a deman said fla evider publica not re period claima wner ale

> (A Kau Em



date of publication of the notice till the date of expiry of its period.

land survey No. 151, Hissa No.4,	झाले, त्यांची पत्नी श्रीमती विणा विकास सावंत यांनी सोसायटीच्या एकमेव सदस्यत्वाकरिता अर्ज केला आहे.	ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट	2 8	परिचालनातून एकुण उत्पन्न	१२४५.९२	3850.88	50.86	8365.58	88306.88	2226.0
d near old nasheman colony, kausa,	सांसायटाच्या एकमव सदस्यत्वाकारता अज कला आह. सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील,	(एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ चे उपलकलम (१२) अन्वये असलेल्या अधिकारा		कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	1.12.1.1.1					
a, having 10 fully paid up share no.	सांसायटी याव्दार, सांसायटाच्या भाडवल/1मळकतामधाल, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण	अंतर्गत त्यांनी १४.०९.२०२२ रोजी मागणी सूचना स्पीड पोस्ट/रजि.ए.डी./थेट पोहोच हस्ते वितरीत केली होती आणि		व/वा असामान्य बाबीपर्व)	૨३५.૪७	688.60	(38.66)	384.20	११४५.४३	68.3
01 to 110, vide share certificate	मयत समासदाच्या सदर शअस व हितसवधाच हस्तातरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन	त्या सूचनेनुसार कर्जदार श्री. महाद कोंड येंदे व श्रीमती रत्ना महाद येंदे यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या		व/वा असामान्य बाबायूव) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक	454.80	955.90	(33.60)	299.40	1104.05	61.5
said flat's original registered builder	हाण्यास वारस किंवा अन्य दावदारा/आक्षेप घणार याच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या	आत देय रकम रू.७७९८१९.०० अधिक १४.०९.२०२२ पासून ८.२०% प्रतिवर्ष दराने लागू व्याज आणि रू.१४२४७३३.००								
ment dt. 31/01/1985, Regn.	प्रसिध्दीपासन १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/	अधिक १४.०९.२०२२ पासून ९.३५% प्रतिवर्ष दराने लागू व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा		बाबीपूर्व व/वा असामान्य बाबीपश्चात)	२३५.४७	00.990	(११.७८)	३६५.२७	११४५.४३	66.3
/1985-Thane have misplaced/lost	मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंवंधाच्या	करण्यास सांगण्यात आले होते.		कर व अतिविशेष बाबींपश्चात कालावधीकरिता						
traceable till date, now MISS.ASIFA	हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या	N N NOTES AND A ADD. MARKED AND A ADD.		निव्वळ नफा/(तोटा)	१७६.०९	426.82	(??.??)	264.60	649.30	30.6
HUSSAIN SHAIKH is intend to	पप्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह	कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित	4 7	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न						
se the said flat, hence if any person	मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही	करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचिता		(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व						
ny right, title, interest, claim, share,	दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या	सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत २५ जानेवारी, २०२३ रोजी		अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१७६.०९	426.82	(29.92)	264.60	649.30	36.6
d, objection, encumbrance in the	सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंवंधाशी	सांकेतिक ताबा घेतला आहे.		समभाग भांडवल	80.0303	80.0303	3922.50	8050.68	80.0303	3999.5
at kindly brought with documentary	सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार	विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये		प्रतिशेअर उत्पन्न, मूलभूत व सौम्यीकृत	4040.05	4040.05	2311.40	4040.05	4040.05	4211.4
ce within 15 days from date of	करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या	विश्वितः कजदार च सवसामान्य जनतस यय सावध करण्यात यत्त का, सदर मालमत्तरह काणताहा व्यवहार करू मय आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे वर नमद केलेली रक्कम जमा					(
tion of notice, incase If any objection	भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व	the second		(प्रत्येकी रु. ५/- दर्शनी मूल्य)	०.१५	0.88	(0.08)	0.23	0.68	0.0
ceived within the stipulated time	हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने	कराबी.	टीपा :							
t shall be presumed that there are no	प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार	कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम	१. वर्र	ील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आव	ले होते व संचालक	मंडळादारे त्यांच्या	E. 30.08.202	३ रोजी पार पडलेत	न्या सभेत मंजरी देण	यात आली होत
nts are entitled in the said flat and	त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत	१३ चे उपकलम (८) ची तरतुद आहे.		रील तपशील हा सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या					0	
is free to enter into agreement for	उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाल्दारे निरीक्षणाकरिता	मालमत्तेचे वर्णन								
with the purchaser without any otion in respect of the said flat.	सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर	फ्लॅट क्र.५०६, ५वा मजला, पृष्कर लेक, एस.क्र.१७०, एच.क्र.१/५(पी), गाव बदलापूर गाव, बदलापूर-पश्चिम-		नऊमाहीकरिताच्या विस्तृत लेखापरीक्षित निष्कर्षांचा सारांश				षाच ।वस्तृत प्रार	ूप स्टाक एक्सच	गसचा वषसाः
Sd/-	सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते		W	ww.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.rr	illimited.com	वरही उपलब्ध आ	ē.			
F. M. SHAIKH	तारखपयत सब कामकाजाच्या ।दवशा स.१०.०० त सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत.	४२१५०३.							आरआरआयएल वि	लिमिटेड करित
dvocate & Legal Consultant)		सही/-								सही/
E/04, Old Nasheman Colony,	च्या वतीने व करिता	नरिंदर सिंग राय, मुख्य व्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी,	ठिकाण	। : मुंबई						हर्ष मेहत
sa, Mumbra, Thane - 400 612.	दी पुजा पार्क डी ॲण्ड ई को-ऑप.हौ.सो.लि.	दिनांक : २५.०१.२०२३ बॅंक ऑफ महाराष्ट्र, ठाणे क्षेत्र		: 30.08.2023					कार्यकारी संचाल	
ail: adv.fmshaikh@gmail.com	अध्यक्ष । सचिव		1441145	. 20.03.1012					जगजजगरा स जास	भा ज सार्षभा
Mob. No. 9867705599	ठिकाण:मिरा रोड । दिनांक: ३१.०१.२०२३									

Tel:

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s for Equity 30 Shares face value Rs.10/- Dist Nos. From 1202828 to 1202857 of Abbot India Ltd. standing in the name(s) of Renu Jain & Kamal Kumar Jain has/have been los or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any persor who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company a its Registered Office. Abbott India Ltd, 3-4 Corporate Park, Sion -Trombay Road Mumbai - 400071. within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Date: 31/01/23 Name(s) of Shareholder(s Renu Jain & Kamal Kumar Jain

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशीव विनोद मनोहरलाल वग्रेचा हे फ्लॅट क्र.ए-२१ मंजु निकेतन प्रिमायसेस को-ऑप. सोसायटी लि. टोपिवाला कंपाऊंड, गोरेगाव पश्चिम, मुंबई ४००१०४ येथील जागेचे मालक आहेत. माझे अशिलांनी नमुद केले आहे की**, मे. गुंदेचा बिल्ड**स व महेश आय. शाह व भारतीबेन एम. शाह यांच्या दरम्यान झालेला १९७६ मधील मुळ श्रेण करारनामा हरवले आहे. लापता मालमत्ताबाब गोरेगाव पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद क्र.१२० २०२३ अंतर्गत दिनांक ३०.०१.२०२३ रोजी नों करण्यात आली आहे

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मळ करारनाम सापडल्यास त्यांनी सदर सूचना प्रकॉशन तारखेपासू- १५ दिवसांत त्यांच्या दाव्यासह संपर्क करावा. ज कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस काही दाव असल्यास सूचना कालावधीनंतर आवश्यव दस्तावेजांसह सादर केलेले दावे त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांव बंधनकारक असणार नाही.

ॲड. राजेश शर्मा दुकान क्र.२, गुप्ता कंपाऊंड, रजिस्ट्रेशन कार्यालया स्टेशन रोड समोर, गोरेगाव (प.), मुंबई-४०००६२. दिनांक: ३१.०१.२०२३ तेकाणः मंबई

शुद्धिपत्रक ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेले तिमाही ऊमाहीकरिताचे निष्कर्षासाठी दिनांक २९.०१.२०२ रोजी हेरंब इंडस्टीज लिमिटेडद्रारे दैनिक मुंबई लक्षदी या वृत्तपत्रात पृष्ठ क्र.३ वर प्रकाशित वित्तीय निष्क

नाहिंगती संदर्भात शुद्धिपत्रक देण्यात येत आहे कृपया खालील वदलांची नोंद घ्यावीः अहवालात रु. लाख, प्रती शेअर डाटा व्यतिरिक्त ऐवजी कृपया रु. दशलक्ष, प्रती शेअर डाटा व्यतिरि असे वाचावे.

जाहीर नोटीस

शंकर धाम (एस. आर. . अ) सहकारी गृहनिर्माप संस्था मर्या, पत्ता : नेहरू रोड, वाकोला मस्जीव जवळ, सांताकृझ (पूर्व), मुंबई ४०००५५ या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सदनिका क्रंमाक : अ/००३ धारण करणा-या श्री : पथ्वीपाल भरत वर्मा यांचे दिनांक १ँ०/०५/२०१४ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीदवारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबध हस्तांतरीत करण्यासंबधी मयत सभासदांचे वारसदार किंव अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडून हकक मागण्या / हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिदध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्य प्रती व अन्य परावे सादर करावेत. जर वर नमद केलेल्या मुदतींत कोणाही व्यकतीकडून हकके मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याई हकक मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी १०.०० ते सकाळी ११.३० पर्यत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपल राहील. सही/ शंकर धाम (एस.आर.ओ)

सह.गृह.संस्था. मर्या

AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

Built on Trust

Sr.

No.

2 Net

3

4 Net

5

6

8

CIN. L2/ T04WIT1905FLC0050059	
Regd Office: 2nd Floor, Citi Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053	
: +91-22-66984000 Fax : +91-22-26325902 Website: www.ajmera.com E-mail Id: investors@ajmera.com	ï.

Extract of the Standalone and Consolidated Unaudited Financial Results For the Quarter And Nine months ended 31st December, 2022

	Consolidated					Standalone						
Particulars	Quarter ended			Nine Months Ended Year ended		Quarter ended			Nine Months Ended		Year ended	
	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22	31-Dec-22	30-Sep-22	31-Dec-21	31-Dec-22	31-Dec-21	31-Mar-22
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
Total Income From Operations	8,057	18,714	7,014	32,283	30,549	48,911	6,219	15,146	6,920	26,788	27,264	40,929
Net Profit/ (Loss) for the period	1 7	$($ $^{-}$ $^{\prime}$	1 '''		1 7		1 ''''	1 7	1 '''			1 1
(before Tax, Exceptional items)	1,542	4,585	1,291	7,676	4,218	6,173	1,337	4,541	1,286	7,401	3,771	5,412
Net Profit/ (Loss) for the period	1 '	1 '	1 '		1 '	1 '	1 '	1 '	1 '	'	1	
before Tax (after Exceptional items)	1,542	4,585	1,291	7,676	4,218	6,173	1,337	4,541	1,286	7,401	3,771	5,412
Net Profit/ (Loss) for the period	1 '	1	1		1 7		'	1 '	1 '	/	1	
after tax (after Exceptional items)	1,064	3,418	971	5,639	3,138	4,539	1,000	3,399	962	5,538	2,822	4,050
Total Comprehensive Income for	1 1	1 7	1 '		1 7		$1 $ $^{\circ}$ $^{\prime}$	1 7	1 '	1 7		1 7
the period (Comprehensive Profit/	1 '	1 '	1 '		1 '	1 '	'	1 '	1 '	'	1 '	1 1
Loss) for the period (after tax)	1 '	1 '	1 '		1 '	1 '	'	1 '	1 '	'	1 '	1 1
and Other Comprehensive	1 '	1 '	1 '		1 '	1 '	'	1 '	1 '	'	1 '	1 1
Income (after tax)	1,064	3,423	971	5,644	3,138	4,523	1,000	3,404	962	5,543	2,822	4,034
Paid up Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548
Other Equity	- /	1 -'	- '	-	'	67,441	-'	- '	- '	/	-	60,555
Earning per Share (of Rs.10 each)	1 '	1 '	1 '	1	1 '		1 '	1 '	1 '	'	1 '	
(for continuing and discontinued	1 '	1 '	1 '		1 '	1 '	'	1 '	1 '	'	1 '	1 1
operations)	1 '	1/	1 '		1 /	_'	1 /	1'	1 '	/	1 '	1 1
1) Basic	3.00	9.65	2.74	15.91	8.84	12.75	2.82	9.59	2.71	15.62	7.95	11.37
2) Diluted	3.00	9.65	2.74	15.91	8.84	12.75	2.82	9.59	2.71	15.62	7.95	11.37

Notes:

1) The above consolidated and standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 30th January, 2023 along with limited review report given by the Statutory Auditors.

2) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS') notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies {Indian Accounting Standard) Rules, 2015.

3) The results will be available on the Company's website: www.ajmera.com and have been submitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed.

4) The Company operates in single segment i.e. Construction (Real Estate).

5) Previous period's/ year's figures have been regrouped, re-arranged and re-classified wherever necessary to confirm to current period's classification.

For Ajmera Realty & Infra India Limited Sd/ Manoj I. Ajmera **Managing Director**

(₹ in Lacs)

Date: 30th January, 2023 Place: Mumbai